

September 03, 2024

To National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers 21st Floor, Dalal Street Mumbai – 400 001

NSE Symbol: SURAJEST BSE Scrip Code: 544054

Sub.: Newspaper Clippings – Notice of the Annual General Meeting ("AGM") of Suraj Estate Developers Limited ("the Company")

Dear Sir/ Madam,

In furtherance to our intimation dated September 02, 2024, we enclose herewith clippings of Notice, published in Business Standard, all India editions and Sakal, Mumbai on September 03, 2024, w.r.t. the Annual General Meeting of the Company ("AGM"), which is scheduled to be held on Thursday, September 26, 2024 at 03:00 P.M (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

The said clippings of Notice are also placed on the website of the Company, https://www.surajestate.com/.

Kindly take the aforesaid information on record and oblige.

Thanking you,

Yours sincerely,

For Suraj Estate Developers Limited

Shivil Kapoor Company Secretary & Compliance officer ICSI Membership No.: F11865

DRBLBANK RBL BANK LTD.

REGISTERED OFFICE: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 National Office: 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062.

GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE

The below mentioned borrower has been served with demand notices to pa outstanding amount towards the loan facility against gold ornaments ("Facility" availed by them from RBL Bank Limited. Since the borrower has failed to repay dues under the Facility, we are constrained to conduct an auction of the pledged gold ornaments on 12-09-2024

In the event any surplus amount is realised from this auction, the same will be refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate legal proceedings. RBI Bank has the authority to remove following account from the auction without prior intimation. Further, RBL Bank reserves the right to change the Auction Date without

| Sr. No. | Account Number | Borrower's Name | Details of Gold Ornament (in gms.) | | Auction Date and Time |
|------------|-------------------|---|---------------------------------------|-------|---|
| 1. | 809007 702418 | 15,700 A. | Total_Gross_Wt | 10.75 | 12-09-2024 Time 02:00 P.M. to 04:00 P.M. |
| | | | Total_Impurity | 0.02 | |
| | | | Total_Stone_Wt | 0.0 | |
| | | | Total Net Wt | 10.73 | |

The auction will be conducted in the premises of RBL Bank Branch situated at The RBL Bank Ltd, Shop No. 1, Ground Floor, Ratnadeep Building, Plot No. 29 of TPS II, Juha Tara Road, Santacruz (West), Mumbai 400049.

Interested bidders may visit the above-mentioned Branch of RBL Bank on the Auction Date as per time indicated above. To know about detailed terms and conditions of the auction please get in touch with the Branch Manager - Mr. Keyur Dharia

Date: 03-09-2024

RBL Bank Ltd



MARICO LIMITED

CIN: L 15140MH1988PLC049208

Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbal – 400 098;

Tel. no.: (+91-22) 6648 0480; Fax. No.: (+91-22) 2650 0159

Website: www.marico.com; Email: hyestor@marico.com

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of Marico Limited ("Company"), pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("IEPF Rules") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), that the First Interim Division for the Financial Year 2017-18 of the Company, which has remained unpaid/unclaimed for the last seven consecutive years and all the shares underlying such dividend see during the harmonic property. all the shares underlying such dividend, are due to be transferred to the IEPF Authority, in accordance with the Act and the procedure set out in the IEPF Rules. Further, all benefits to be accrued in future on such shares like dividend, bonus ation, etc. shall also be directly transfe

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares to the IEPF Authority. The details of the concerned shareholders, whose shares are to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company and can be accessed using the link https://marico.com/india/investors/documentation/dividend.

for such shares due to be transferred to the IEPF and held in dematerialised form, the Company shall inform the depository(ies) by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority. Further, for such shares due to be transferred to the IEPF and held physically, the Company will issue new share certificate(s) in lieu of the original shares certificate(s) for the purpose of dematerialisation and transfer the shares in favour of the IEPF Authority. The share certificate(s) which are registered in the name of such shareholder will stand automatically cancelled and deemed non-

In case the Company does not receive any communication claiming dividend and/or shares as above from the concerned shareholders by <u>Thuraday</u>, <u>November 28, 2024</u> or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the IEPF Rules, transfer the dividend and shares as aforesaid to the IEPF Authority within due date, as

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority, pursuant to the IEPF Rules. However, the concerned shareholders may claim the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEPF Authority finduding all benefits according on such shares, if any) by creating a login at www.mca.gov/in and then submitting their application in Form IEPF-5 through MCA Services >> Company e-Filling >> IEPF Services.

in case shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") - Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai — 400 083; Phone: 08108116767; Fax.: (022) 4918 6060; E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in; or submit details at "Service Request" option under "Investor Services" tab available on the website of the RTA of the Company at https://

www.linkintime.co.in. For further details, kindly visit: https://marico.com/india/investors/docur

BSE- https://www.bseindia.com/; and

The National Stock Exchange of India Limited- https://www.nseindia.com/. For Marico Limited

Date: September 3, 2024 Place: Mumbai

Vinay M A Company Secretary & Compliance Officer

MARKSANS PHARMA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053. Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011 E-mail: companysecretary@marksanspharma.com

CIN: L24110MH1992PLC066364

Notice of 32rd Annual General Meeting and E-voting information

Notice is hereby given that:

- 1. The Thirty Second Annual General Meeting ("32" AGM") of the Company is scheduled to be held on Tuesday, September 24, 2024 at 09:30A.M., through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC), without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made there under and the various circulars issued by MCA and SEBI in this regard, to transact the businesses as set out in the Notice of the 32nd AGM.
- 2. In compliance with the statutory requirements, the Company has sent the Notice of the 32rd AGM and Annual Report for the financial Year 2023-24, to all the shareholders of the Company through e-mail whose email IDs are registered with the Company Depository as on August 23, 2024. The Annual Report & Notice are available for access on the website of the company at www.marksanspharma.com and on the website of the stock exchanges i.e. www.nseindia.com & www.bseindia.com. The dispatch of AGM Notice along with Annual Report through emails has been completed on August 31, 2024.
- Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 on General Meetings ("SS-2") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide electronic voting facility ("remote e-voting") to all its members to cast their vote electronically on all the resolutions as set forth in the Notice of the 32rd AGM of the Company through the Bigshare Services e-Voting system.
- 4. Members are hereby informed that:

September 02, 2024

- a) The Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM will be transacted by electronic voting.
- b) The voting through electronic means shall commence on Saturday, September 21, 2024 at 09:00 a.m. (IST).
- c) The voting through electronic means shall end on Monday, September 23, 2024 at 05:00 p.m. (IST)
- d) The voting through electronic means shall not be allowed after 05:00 p.m. (IST) on Monday, September 23, 2024.
- e) However, voting through electronic means shall be made available during the period of AGM for those Members who have not cast their vote before and who will attend the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means on
- f) The voting rights of members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. September 17, 2024
- g) A Person whose name is recorded in the Register of Members or in the Registe of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. September 17, 2024 shall only be entitled to avail the electronic voting facility; h) Any person who acquires equity shares of the Company and becomes a membe
- after dispatch of the Notice and continues to remain a member as on the cut-off data i.e. September 17, 2024, may also cast his vote by remote e-voting and they may obtain User ID and Password by writing to CDSL on the e-mail ID i.e. helpdesk.evoting@cdslindia.com for shareholders holding securities in Demat mode with CDSL or by writing to NSDL on the e-mail ID i.e. evoting@nsdl.co.in for Shareholders holding securities in Demat mode with NSDL. The detailed procedure for voting by electronic means and User ID and Password is also provided in the Notice of 32rd AGM
- Once a vote is cast by a member, he shall not be allowed to change it subsequently. i) The members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but
- shall not be entitled to cast their vote again. In case of any queries /grievances with respect to electronic voting, members may
- connect on the following:

E-mail: ivote@bigshareonline.com, or call toll free number 1800225422. The member can also refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and E-voting Manual available at https://ivote.bigshareonline.com under help section

Harshavardhan Panigrahi

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI C.P.(CAA)/139/MB/2024

Connected with C.A.(CAA)/94/MB/2024 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013); AND

In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of th Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to tim

In the matter of Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of SNVR Hospitality and Management Private Limited (First Petitioner Company) or 'Transferor Company') with Travel Food Services Private Limited (Second Petitioner Company' or 'Transferee Company') and their respective shareholders ("Scheme")

SNVK Hospitality and Management Private Limited

.....First Petitioner Company / Transferor Compan Travel Food Services Private Limited

... Second Petitioner Company / Transferee Compa JOINT NOTICE FOR HEARING OF COMPANY SCHEME PETITION

The Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 fo the sanction of Scheme of Amalgamation (Merger by Absorption) of SNVK Hospitality and Management Private Limited (First Petitioner Company) or "Transferor Company") with Travel Food Services Private Limited ('Second Petitioner Company' or 'Transferee Company') and their respective Shareholders and Creditors were presented by the said Petitioner Companie on 25th Day of July, 2024 and it was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench (Hon'ble Tribunal) on 12th Day of August, 2024 and fixed for final hearing before the Hon'ble Tribunal taking Company matters of 30th Day of September, 2024 forenoon or soon thereafter.

Any one desirous of supporting or opposing the Joint Petition should send notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the final hearing of the Joint Petition to the Petitioner's Advocate having his office situated at: 307, Rami Nimi Building, 3 rd floor. Mandlik Rd. Colaba-400005, Landmark: Next to Neuma Restaurant, Behind Taj Mahal Palace Hotel the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with the notice. A copy of the Joint Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of th prescribed charges.

Regd. Office "Birla Building", 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata-700 001 CIN-L34103WB1942PLC018967 Tel: +91 33 22420932 Fax: +91 33 22480055

Hindustan Motors Limited ("the Company") will be held on Wednesday, the 25" September, 2024 at 2.00 P.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual neans ("OAVM") to transact the Business as set out in the Notice dated 7" August, 2024. Notice convening the AGM setting out the business to be transacted at the Meeting along with the financial statement and the Circular for Voting through electronic means and attending the meeting through VC/OAVM has already been mailed to the shareholders to their respective mail IDs. The Company has also uploaded these documents on its

read with Rule 10 of the Companies (Management Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, the 19" September, 2024 to Wednesday, the 25" September, 2024 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company.

Members are advised to note that the business at the AGM may be transacted through remote e-voting. The remote e-voting period commences on Sunday, the 22" September, 2024 (9.00 am) and ends on Tuesday, the 24° September, 2024 (5.00 pm). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period the members of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date (record date), i.e. Wednesday, the 18° September, 2024 may cast their vote electronically.

The shareholders attending the meeting through VC/OAVM may cast their vote through evoting during the AGM. However, in case any member has already cast his vote through remote e-voting, any further voting during AGM through e-voting will not be allowed.

Mr. Anjan Kumar Roy, FCS, Company Secretary in practice (C.P.No.4557), Kolkata has been appointed as the scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

at hmcosecy@hindmotor.com or over landline number (033) 2242-0932.

For Hindustan Motors Limited Vishakha Gupta Company Secretary & Compliance Officer Dated: 2rd September, 2024 M.No.A54948

Firfician Syndicate

OSBI भारतीय स्टेट बेंक Belapur, CBO Belapur Railway Station Com Tower No. 4, 5th Floor, CIDCO CBO Belapur Navi Mumbai - 400614.

DEMAND NOTICE A notice is hereby given that the following borrower/s Mr. Sandeep Ambadas Suryawanshi & Mrs. Anita Suryawanshi Flat No. 216, 2nd Floor, B Wing, Nee Siddhi Infinity Building, Plot No.21, Sector No.11, Village New Panvel, Taluki Panvel, Raigarh-410206, Home Loan A/c No. - 40463599451 have defaulted in Panvel, Raigarh-410206. Home Loan A/c No. - 40463599451 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 27/07/2024. The notices were issued to them on 14/08/2024 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice. Amount Outstanding: Rs. 35,65,108.00 (Rupees Thirty Five Lecs Sixty Five Thousand One Hundred & Eight Only) as on 14.08.2024 with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Bonrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days

The above Bonrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties

Flat No. 216 on 2nd Floor in B Wing of Building known as Neel Siddhi Infinity Constructed on land bearing Plot No. 21, Sector No. 11 of Village New Panvel West, Taluka Panvel, District Raigarh-410206.

Date: 02/09/2024 Place: Navi Mumbai

Authorised Officer, State Bank of India

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Asset Reconstruction Company (India) Limited acting in its capacity as Trustee of Arcil - Arcil-Retail Loan Portiolio-058-C-Trust ("ARCIL") under the Securification and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) ('said Act') and in exercise of powers contened under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules") issued a demand notice dated 31-10-2019, calling upon the borrower viz. HEMANT DHARMAJI KAMBLI 8 PREETI HEMANT KAMBLI the co-borrowers and the mortgagors to repay the amount details of which are mentioned in the table below:

The borrower / guarantor(s) / montgagor(s) having failed to repay the said amounts, notice is hereby given to the borrower / guarantor(s) / montgagor(s) in particular and the public in general that the undersigned has taken possession of the underlying Immovable Property described herein below in exercise of powers contened on him/her under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules of "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS" on the date mentioned below.

| Borrower Name and Guarantors | & Amount (in Rs.) | Possession |
|--|---|--|
| Hemant Dharmaji Kambii (Borrower) Preeti Hemant Kambii (Co-Borrower) House Address: Rat No. 1388, Bidg No. 32, Panchpushpa CHS, Sardar Nagar 3, Neer Samaj Mandir Hall, Mumbai, Maharashira, City - Mumbai, Pin Code - 400022. | from 31-10-2019 together with incidental expenses, | Physical Possession on 30.08.2024 |
| Office Address: SHARJAH UAE SHARJAH UNITED ARAB EMIRATES, City - UAE, Pin Code: 70580. | cost, charges etc. Notice Dated: 31-10-2019 | |

Description of the Mortgaged Immovable Property: Property owned by HEMANT DHARMAJI KAMBLI & PREETI HEMANT KAMBLI, all tha the piece and parcel of the Flat No. 4004, 40° Floor, Ruparel Ariana, Jerbai Wadia Road Parel, Mumbai, Maharashtra, Pin Code - 400012.

The borrower / guarantor(s) / mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned that ARCIL is in lawful possession of the Immovable Property mentioned above and under Section 13(13) of the SARFAESI Act, 2002, the borrower / guarantor(s) / mortgagor(s) or any person whatsoever, shall after receipt of this notice not transfer by way of sale, lease or otherwise deal with / alienate the novable Property, without prior written consent of ARCIL and any dealings will the Immovable Property will be subject to the charge of ARCIL for the amount as mentioned above along with future interest at the contractual rate on the aforesain amount together with incidental expenses, cost, charges etc.

The borrowers' / guarantors' / mortga.gors' aftention is invited to the provisions of the Sub-Section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available to redeem the bove mentioned Immovable Property. **Authorized Officer**

Asset Reconstruction Company (India) Ltd. Date: 03.09.2024 ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD. CIN No.: U65999MH2002PLC134884 · Website: www.arcil.co.in Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028. Tel. No.: 022-66581300.

Branch Address: Office No. 704, 7th Floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulund Post Office, Mulund (West), Mumbai - 400080. Tel. No.: 7208498890



मध्यप्रदेश लघु उद्योग निगम मर्यादित कार्यालय संपदा एवं निर्माण संभाग

आई.आई.डी.सी.प्लाजा, 39 सिटी सेंटर, ग्वालियर (म.प्र.) दरभाष: 0751-2439024 दिनांक: 02.09.2024

निम्न कार्य की निविदा ई-टेण्डरिंग पद्धति (Online System) से वेबसाइट https://www.mptenders.gov.in पर आमंत्रित की जाती है। 1. कम्पोजिट उद्योग भवन ग्वालियर जिला ग्वालियर (म.प्र.) का निर्माण कार्य अनुमानित लागत रु. 11,23,17,743/-। निविदा की बिड जमा करने की अंतिम तिथि 17.09.2024 सायं 5.30 बजे। निविदा की समस्त जानकारी उक्त वेबसाइट पर देखी जा सकती है। निविदा में संशोधन व परिवर्तन किया जाता है तो उसकी जानकारी मात्र उपरोक्त वेबसाइट पर दी जावेगी, पृथक से समाचार पत्रों में प्रकाशन नहीं किया जावेगा, बिना कोई कारण बताये निविदा को स्वीकृत अथवा अस्वीकृत करने का अधिकार निगम के पास सुरक्षित है।

म.प्र. माध्यम/116218/2024

महाप्रबंधक (सं./नि.)

NOTICE OF THE 32^M ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE
NOTICE is hereby given that the 32^M Annual General Meeting ("AGM") of the Choksi
Imaging Limited ("Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 11:00
a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in
compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules
made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with general
circular no. 09/2023 dated September 25, 2023 and all other applicable circulars issued
by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/
CFD-PO-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 (collectively referred to as "the
CIRCULARS"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Shareholders

its Registrar & Share Transfer Agent ("RTA")/Depositories Participants ("DPs").

the Company by sending a request at rishi dave @choksiworld.com in case they wish to

The Annual Report will also be available on the Company's website at www.choksiworld.com websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at www.evotingindia.com.

their vote on the businesses as set out in the Notice of the AGM electronically either through remote e-voting system available before the AGM or through electronic voting system which will be available during AGM. The manner of voting for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the

Regulation, the Register of Shareholders and the Share Transfer Books of the Compan-shall remain closed from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 202-(both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the

Shareholders holding the shares in demat mode and have not updated their KYC details

are requested to register their email and other KYC details with their depositories through depository participants. Shareholders holding shares in physical mode and have not updated oir KYC details are requested to submit duly filled in Form ISR-1, Form ISR-2 and SH

AGM, instructions for joining the AGM, manner of casting the vote through remo e-voting and through e-voting during the AGM.

By order of the Board For Choksi Imaging Limited Rishi Dave

Date: September 2, 2024 Place: Mumbai

Suraj Estate Developers Limited

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read wit provison to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physic possession of which has been taken by the Authorized Officer of Asset Recovery Management Branch and the Company of the Physics of Asset Recovery Management Branch and the Physics of Asset Canara Bank, 1" Floor, 1259, Renuka Complex, J M Road, Deccan Gymkhana, Pune - 411004, will sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 09/10/2024 for recovery of Rs.20,90,32,752.23 (Rs. Twenty Crores Ninety Lakhs Thirty Two Thousand Seven Hundred Fil Two and Paise Twenty Three only) as on 31.08.2024 plus further interest and charges due to the AR Branch, Pune of Canara Bank from M/s. Akar Kala & Krida Mandal, (Borrower) at Plot No. 90/1, Gat N 90, off Malegaon - Chalisgaon Road, At Mauje Dahiwal, Taluka Malegaon, Dist. Nashik - 423105. at Mr. Chandrakant Nimba Wagh (Chairman), Mr. Baliram Bhimrao Wagh (Secretary) and Mr. Gol Ramchandra Baviskar (Trustee) of M/s. Akar Kala & Krida Mandal.

Details of full description of the property, Reserve Price, EMD date of deposit of EMD are as follows:

| Location & Details of the Property | Reserve Price | EMD & Last Date to Deposit EMD | |
|---|---|--|-----------|
| College land & building along with furniture and fixtures situated on Plot No. 90/1, off Gat No. 90, off Malegaon - Chalisgaon Road, Mouje Dahiwal, Tal. Malegaon, Dist. Nashik - 423105. Area of land - 8100.00 sq. mtr and building - 3269 sq.mtr Boundaries: East: Road, West: Gat No. 89, South: Gat No. 8, North: Remaining part of Gat No. 90 | (Rupees One Crores Fifty Seven Lakhs Sixteen Thousand | Rs. 15,71,600/- (Rupees Fifteen Lakhs Seventy One Thousand Six Hundred Only) 08.10.2024 till 03.00 PM | Not Known |

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM branch, 1259, Deccan Gymkhar Renuka Complex, 1st Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 020-25511034 & Mc 9798032011 during office hours on any working day.

Date: 02/09/2024

Authorized Office

Canara Bank

HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED

CIN: L15200KA1998PLC023489
Regd Off: HCG Towers, # 8, P Kalings Rao Road, Sampangi Ram Nagar, Bengakuru – 560027, Kamataka, India
Comporate off Tower Block, Unity Building Complex, No.3, Mission Road, Bengakuru - 560027, Kamataka, India
Phone: +91 - 80 - 4660 7701, Email: investors@hogel.com; Website: www.hogoncology.com

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of shareholders of HealthCare Global Emergines Limited ("HCG") "THE COMPANY") will on Wednesday, September 25, 2024, at 12.00 exon through Video Conferencing ViCIDAMA, to transact the businesses as set forth in the 28th AGM No-compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, that Act, and the notes made thresunder, with General Christal Nos. 142202 dated Ag 2020, 17/2020 dated Applicable provisions of the Companies Act, 2020, 2020 and subsequent chroaten, latest being \$10,023 dated September 25, 2023, issued by the Ma 2020, 17/2020 dated April 13, 2020, 202020 dated May 05, 2020 and subsequent chroaten, latest being \$10,023 dated September 25, 2023, issued by the Ma Companies Africa, Government of India ("MCA Circularia") and Circularia September 25, 2021, May 13, 2022, Annuary 05, 2022 and October 0 issued by Securities and Exchange Board of India ("SEEI Circularia") (collectively referred to "Circularia") and Circularia September 25, 2023, May 13, 2022, Annuary 05, 2023 and October 0 issued by Securities and Exchange Board of India ("SEEI Circularia") (collectively referred to "Circularia") and Circularia Securities and Securitie

files and Exchange Board of India ("SEBE Circulars") (collectively referred to "Croukers").

so if the Nalics of the AGM, the procedure and instructions for e-voting and integrated Annual Report for PY 2023-24 have been sent on September Interpretated Annual Report for PY 2023-24 have been sent on September Interpretated Annual Report for PY 2023-24 have been sent on September Interpretated Annual Report for PY 2023-24 have been sent on September Interpretated Annual Report for PY 2023-24 have been sent on September 1 ("DP") as on August 30, 2024.

All Members may please note that:

1. Members will be safe to stead the AGM through VCDAMM or view the live webcast at https://www.estings.k.finiach.com by using their e-voting login credentials.

2. This instruction for participating through VCDAMM or view the live webcast at https://www.estings.k.finiach.com by using their e-voting login credentials.

2. This instruction for participating through VCDAMM or view the process for e-voting including the manner in which remotes the facility of their e-mail addresses can cast their vote through e-voting are provided so part of the Notice of the AGM.

3. Members whose names are recorded in the register of members beneficial owners manners by the Depository as on the cut-off date of Wednesday. Septem 16, 2024, shall only be entitled to vote using the member e-voting facility or at the AGM, as the case may be:

The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from September 22, 2024, 9.00 p.m. IST to September 24, 2024, 5.00 p.m. IST (both disclusive). The remote e-voting module will be deabled by NF in Technologies Limited after the storesaid date and time.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/QAVM but shall not be entitled to cast their vote again Only those Members/shareholders, who will be present in the AGM through VCICAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote Voting, shall be eligible to vote through e-Veting system in the AGM.

area on eighter to vice innougher-Voting system in the AGM, area who have not registered their enter ID with the depository perfocipants, are requested to register their enter ID with their depository as hald in electronic form and in respect of shares hald in physical form, mambars may register their enter id by writing to the Company er Agent, KPIn Technologies Limited, Selentiam Budding, Towe-B, Pot. No. 31. 6.32. Financial District, Nanskramgude, Serting model, Tellingsan, India – 900.032, along with the duly filled in form ISP-1 along with the elected proofs, available at https://www. ing.all.communications including annual report, notices, letters etc., in electronic mode from the Company. The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off data i.e., Visid September 18, 2024.
 The result of the e-voting-voting at the AGM shall be declared within two working days of conclusion of the AGM.

nareholders holding shares through CDSL may contact CDSL helpdesk by writing to helpdesk avoling@cdslindla.com or cell toll free d) Shareholders who are voting through the facilities provided by their Depository Participants, may contact their respective Depository Participants on the

For HealthCare Global Enterprises Limit Place: Bengaluru Date: September 02, 2024

In compliance with MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 38" Annual General Meeting

2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020, Circular No. 21 dated December 08, 2021, Circulars No. 02 & 03 dated May 05, 2022, Circular No. 10 & 11 dated December 28, 2022 and recent Circular No. 09 dated September 25, 2023 (hereinafter collectively erred to as "MCA Circulars"), MCA has permitted the holding of Annual General OAVM mode without the physical presence of Members at a common venue.

the Company / Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and recent circular issued by SEBI. Members are requested to keep their e-mail ID updated in their demat account / folio, as the case may be.

Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations are requested to address their queries at shivil@surajestate.com at least 7 working days prior to the AGM, to enable the Company to suitably reply to such queries at the AGM / by e-mail. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the Financial Year

2023 - 2024 will also be available on the Company's website www.surajestate.com and websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com). Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting is provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

e-Voting facility provided by listed companies", e-Voting process has been enabled to all the individual demat account holders, by way of single log-in credential, through their demat accounts / websites of Depositories / DPs in order to increase the efficiency of the voting process. The remote e-voting period commences from 09:00 a.m. on Monday, September 23, 2024 up to

05:00 p.m. on Wednesday, September 25, 2024. During this period members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., September 20, 2024 may cast their vote by remote e-voting. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice and hold shares on the cut-off date of September 20. 2024, should follow the instructions given in the Notice to obtain his / her login ID and password for e-voting. Members who have not voted through Remote e-voting facility, will be permitted to vote through e-voting at the AGM. The Members who have already casted their vote through Remote e-voting may attend the AGM through VC but shall not be entitled to cast their vote during the AGM. Detailed instructions for availing the facility of e-Voting for Individual Shareholders and as well as Institutional

Shareholders is provided in the Notice of the Annual General Meeting. The Register of Members and Share Transfer Books of the Company for the purpose of Annual General Meeting will remain closed from Friday, September 20, 2024 to Thursday, September 26, 2024 (both days inclusive). The cut-off date for all the other purposes would be September 20, 2024.

Registration of E - Mail ID, Bank Account details:

In case the shareholder's E - Mail ID is already registered with the Company / its Registrar & Share Transfer Agent "RTA" / Depositories, log in details for e-voting are being sent on the registered e-mail address.

Members who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form

are requested to register their e-mail addresses; and such members can obtain login credentials for e-voting by sending details as required by RTA or as required by their DP. In case the shareholder has not registered his / her / their e-mail address with the Company / its RTA /

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Limited, www.linkintime.co.in under Investor Services > E-Mail / Bank detail Registration - fill in the details, upload the required documents

(ii) In the case of Shares held in Demat Mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the e-mail address and bank account details in the demat account as per the process followed and advised by

Registrations they may send an e-mail to instameet@linkintime.co.in / shivil@surajestate.com or contact Mr. Rajeev Ranjan at 022 4918 6175. Record date

> For Suraj Estate Developers Limited Sd/-

Company Secretary & Compliance officer ICSI Membership No. F11865

क्रमांक : लउनि./निर्माण/सं.-ग्वा./2024-25/03

निविदा आमंत्रण सचना

CHOKSI IMAGING LIMITED

CIN: L24294MH1992PLC388063
Regd. Off.: 163/164, Chricki Bhuran, Nehru Broad, Vile Parle (E), Mumbai -400057 IN
Tel: 9821669911 Email: imaging@choksivorid.com Website: www.choksiworid.com NOTICE OF THE 32^{NO} ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

Circulars'), to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Shareholder will be able to attend the AGM through VC/OAVM. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 ("the Annual Report") will be sent to al Shareholders of the Company whose email addresses are registered with the Company

However, members of the Company may request physical copy of the Annual Report from

Manner of casting votes through e-voting: Shareholders who have not registered their email address will have an opportunity to case

Book Closure Date Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing

Manner of registering /updating email addresses/Bank Account

13 (available on the Company's website at www.choksiworld.com) to update their emil, bank account and other KYC Details with Company's RTA, Adroit Corporate Services Private Limited at info@adroitcorporate.com or by post to 17-19, Jafferbhoy Ind. Estate, 1* Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai 400059, India. This will enable the Shareholders to receive the electronic copies of the Annual Report 2023-24, Notice instructions for remote e-voting, instruction of participation in the AGM through VC. Shareholders are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the

SURAJ

CIN: U99999MH1986PLC040873 Regd. Office: 301, 3" Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400025. Phone: 02224377877/ 02224360802,

Website: www.surajestate.com, E-Mail ID: suraj@surajestate.com NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR INFORMATION ABOUT 38TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, BOOK CLOSURE AND E-MAIL / BANK ACCOUNT AND TAX RELATED FORM REGISTRATIONS

of the Members of the Company is going to be held through VC/OAVM mode on Thursday, September 26, 2024 at 03:00 P.M. without physical presence of the members at a common venue. In view of the Ministry of Corporate Affairs ("MCA") different circulars viz.; Circular No. 20 dated May 5,

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the Financial Year 2023 - 2024 is being sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with

Pursuant to the SEBI Circular: SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 09, 2020 on

Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of future dividend, if any, the following instructions to be followed:

and submit.

In case members have any queries regarding log-in to VC meeting, E-Voting or Documents / E-Mail

Also, notice is hereby given that the record date for the purpose of payment of final Dividend on the equity shares for the year ended March 31, 2024 is September 20, 2024. Accordingly, the Dividend of Rs. 1/- per equity share as recommended by the Board, if approved at the Annual General Meeting, would be paid to those members whose name appears on the Register of Members at the end of the day on September

Shivil Kapoor

Dated: 3rd Day of September, 2024

Hemant Sethi & Co

HINDUSTAN MOTORS LIMITED

E-mail: hmcosecy@hindmotor.com Website: www.hindmotor.com NOTICE NOTICE is hereby given that the 82" Annual General Meeting ("AGM") of the Members of

website at www.hindmotor.com. Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013

For any grievance in the matter of e-voting, the undersigned may be contacted by e-ma

Asset Recovery Management Branch केनरा बैंक Canara Bank A 1259, Renuka Complex, 1st Floor, J M Road, Deccan Gymkha Pune - 411 004, Email: cb5208@canarabank.com Phone: +91 20 25511034 / 9798032011

NOTICE OF THE 26" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice of the AGM and the integrated Annual Report for FY 2023-24 are also made available on the website of the Company at https://www.hcgoncol. relations/ and websites of the stock exchanges i.e. ISSE Limited and National Stock Exchange of India Limited at wew.bseindia.com and we respectively and on the website of the RTA at Intest-Aventing Nithech.com.

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the business as set forth in the Notice of the AGM by electronic management.

An opportunity of the Notice of the ACM and holds where the Company after the dispatch of the Notice of the ACM and holds where the Company after the Compan

In Shareholders holding shares in physical form and non-individual shareholders may contact Mr. Nagezwara Rec. Manager, KFinTech at the ball free numb 1809-1904-001 or arise to them at eineard nagedistation corn and evol

For any query classification or assistance required with respect to the integrated Annual Report for the Financial Year 2023-24 or the Annual General Meeting, membrary will be investors@finage com.

Sunu Mar

Place: Mumbai Date: September 03, 2024

20.2024.

विमान उड्डाणे ठप्प

\intercal इस्राईलमधील हिस्ताद्रुत या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने

या 'संप'मध्ये पढाकार घेतला

आहे. यामुळे वँका, आरोग्य केंद्रे

कामकाजालाही फटका बसला.

🔵 इस्राईलच्या बेन गुरियन

यांच्याबरोबर विमान वाहतुकीच्या

🚄 आंतरराष्ट्रीय विमानतळावरील

पडली होती. यामुळे अनेक उड्डाणांना

विलंब झाला. बँका, मॉल, सरकारी

महापालिका कर्मचाऱ्यांनीही 'संप'मध्ये

सहभाग घेतला होता. शाळांनाही

सेवा आज दोन ते तीन तास बंद

कार्यालयांना आज टाळे होते.

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग, बुक क्लोजर आणि ई-मेल/बँक खाते आणि

कर संबंधित फॉर्म नोंदणींबद्दल माहितीसाठी शेअरहोल्डर्सना सूचना एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन,

२०१५ च्या संबंधित तरतुदीचे पालन करून, कंपनीच्या सभासदांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम मोडद्वारे युक्तवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय होणार आहे. कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाच्या ("एमसीए") विविध परिपत्रके उदा. ५ मे २०२० रोजी परिपत्रक क्रमांक २०, दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्रमांक १४, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक क्रमांक १७, ०८ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक क्रमांक २१, ५ मे २०२२ रोजी परिपत्रक क्रमांक ०२ आणि ०३, २८ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक क्रमांक १० आणि ११ आणि अलीकडील २५ सप्टेंबर

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सभासदांना पाठवली जाईल, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये उपरोक्त एमसीए परिपत्र आणि अलीकडील सेबीद्वारे जारी केलेले

२०२३ दिनांकित परिपत्रक क्रमांक ०९ (यापुढे एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून संदर्भित) दृष्टीकोनातून, एमसीएने व्हीसी किंवा ओएव्हीएम मोडद्वारे सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यास परवानगी

सभासदांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी जसे प्रकरण असेल त्यानुसार त्यांच्या डीमॅट खात्यात/फोलओमध्ये अपडेट ठेवावा. खाते आणि ऑपरेशन्स बद्दल कोणतीही माहिती मिळवू इच्छिणाऱ्या समासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या अगोदर किमान ७ कामकाज दिवस आधी shivil@surajestate.com वर त्यांच्या शंका संबोधीत कराव्यात, जेणेकरून कंपनी अशा प्रश्नांना एजीएममध्ये / ई-मेलद्वारे योग्यरित्या उत्तर देऊ शकेल.

सभासदांनी लक्षात घ्यावे की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.surajestate.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइट्सवर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर देखील उपलब्ध असेल. सभासद केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या हेतूने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सभासदांची गणना केली जाईल. 'सूचीबद्ध कंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेवर' सेबी परिपन्नक: SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 दिनांक

og डिसेंबर २०२० अनुसार, मतदान प्रक्रियेची कार्यक्षमता वादवण्यासाठी, सिंगल लॉग-इन क्रेडेन्शियलद्वारे, त्यांच्या डिमेंट खात्यांद्वारे/डिपॉझिटरीज/डीपीच्या वेबसाइटद्वारे सर्व वैयक्तिक डीमॅट खाते धारकासाठी ई-वोटिंग प्रक्रिया सक्षम करण्यात आली आहे. रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ०९:०० पासून सुरू होईल ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० पर्यंत असेल. या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे २० सप्टेंबर २०२४ रोजी, भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात समभाग धारण करणारे कंपनीचे सभासद, रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतील. सूचना पाठवल्यानंतर आणि २० सप्टेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेतलेल्या आणि कंपनीचा सभासद बनलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्याचा/तीचा लॉगिन आयडी आणि ई-मतदानासाठी पासवर्ड मिळविण्यासाठी सचनेमध्ये दिलेल्या सचनांचे पालन करावे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंग सविधेदारे मतदान केले नाही. त्यांना एजीएममध्ये ई-व्होटिगद्वारे मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. ज्या सदस्यांनी आधीच रिमोट ई-व्होटिगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना एजीएम दरम्यान त्यांचे मत देण्याचा अधिकार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूबनेमध्ये वैयक्तिक शेअरहोल्डर्स आणि तसेच संस्थात्मक भागधारकांसाठी ई-व्होटिगच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तपशीलवार सचना देण्यात आल्या आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ ते गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील. इतर सर्व उद्देशांसाठी कट ऑफ तारीख २० सप्टेंबर २०२४ असेल. ई-मेल आयडी, बँक खाते तपशीलाची नोंदणी :

जर शेअरहोल्डरचा ई-मेल आयडी आधीच कंपनी/त्यांचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट "आरटीए"/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर पाठवले जातील.

इलेक्ट्रॉनिक प्रारूपामध्ये कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणी करण्याची विनंती केली जाते; आणि असे सदस्य आरटीए किंवा त्यांच्या डीपीच्या आवश्यकतेनुसार तपशील पाठवून ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेंशियल मिळवू शकतात.

जर शेअरहोल्डरने त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/तिच्या आरटीए/डिपोंझिटरीजमध्ये नोंदणीकृत केला नसेल किंवा जर असेल तर, भविष्यातील लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते आदेश अद्ययावत केला नसेल तर खालील सूचनांचे पालन करावे :

(१) कृपया आमच्या आरटीए, लिंक इरटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संकेतस्थळ www.linkintime.co.in वर under Investor Services > E-Mail / Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and submit अंतर्गत लॉग इन करा.

शेअरधारकानी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') सोबत संपर्क साधावा आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्यानुसार डीमेंट खात्यात ई–मेल पत्ता आणि बँक खात्याचे तपशील नोंदवावा.

सदस्यांना व्हीसी मीटिंग, ई-व्होटिंग किंवा दस्तऐवज / ई-मेल नोंदणीमध्ये लॉग-इन करण्याबाबत काही शंका असल्यास ते <u>instameet@linkintime.co.in</u> / <u>shivil@surajestate.com</u> वर ई-मेल पाठवू शकतात किंवा श्री राजीव रंजन यांच्याशी ०२२ ४९१८ ६१७५ वर संपर्क साधु शकतात.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०३ सप्टेंबर २०२४

तसेच, याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश देण्याच्या उद्देशाची रेकॉर्ड तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे. त्यानुसार, मंडळाने प्रति इक्विटी शेअर्स रु.१/- च्या लामांशाची शिफारस केली आहे, तो वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास, २० सप्टेंबर २०२४ रोजी दिवसाच्या शेवटी ज्या सभासदाचे नाव सभासदांच्या रजिस्टरवर दिसेल त्यांना प्रदान करण्यात येईल.

सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेड करिता

हस्ता/-शिविल कपूर

+ CCMMYYKK

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी आयसीएसआय सदस्यत्व क्र. एफ११८६५

इस्राईल सरकारविरोधात उद्रेक

ओलिसांच्या सुटकेत अपयशाचा आरोप; कामगारांचा संप

जेरूसलेम, ता. २ (पीटीआय) : हमासच्या ताब्यातील ओलिसांची सटका करण्यात अपयशी ठरलेल्या वेंजामिन नेतान्याह सरकारचा निषेध करण्यासाठी इस्नाईलमधील हजारो नागरिकांनी व कामगारांनी सोमवारी 'संप' पुकारत सर्व व्यवहार बंद पाडले. निदर्शकांनी रस्ते व रेल्वे वाहतुक बंद केलीच, शिवाय राजधानीतील विमानतळाचेही कामकाज रोखून धरले होते. यामुळे गाझा पट्टीत चाललेल्या दीर्घ संघर्षात निर्णायक विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या नेतान्याह सरकारला अंतर्गत आव्हान निर्माण झाले असल्याचे मानले जाते.

सरकारमधील काही मंत्र्यांनीही वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. ओलिसांचे मृतदेह रविवारी तेल अविवमध्ये आल्यावर हजारो संख्येने लोक रस्त्यांवर उतरले. देशातील अनेक कामगार संघटनांनी रविवारी रात्रीपासूनच तेल अविवकडे येणारे सर्व महामार्ग रोखून धरत गाझा पट्टीत रविवारी सहा सरकारविरोधात 'संप' पुकारला.

५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

गडकरी वोलत होते.

भारतात इथेनॉल व जैवइंधनाच्या

उत्पादन वाढीसाठी ऊस, तांदळ, मका

यासह कच्चा माल मुबलक प्रमाणावर

उपलब्ध असून त्याद्वारे वायोमासचे

उत्पादन कसे वाढेल याचा प्रयत्न

झाला पाहिजे. सर्व प्रकारची वाहने,

वांधकाम क्षेत्रातील यंत्रसामुग्री आणि

जनरेटर जैवइंधनावर चालू शकतात,

सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनी

जैवइंधनात स्वारस्य दाखवले आहे.

जैवइंधनासाठी भारताने उत्तम तंत्रज्ञान

विकसित केले तर वाहन उद्योगातील

देशाची निर्यात १० ते २० टक्क्यांनी

यावेळी वोलताना केले.

भारतात असलेल्या जगातील

असे गडकरी म्हणाले.

जैवइंधनाची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता.२ : खनिज

तेलापेक्षा स्वस्त आणि प्रद्षणमुक्त

असलेल्या जैवऊजेंचे भविष्य उज्ज्वल

असून पुढच्या पाच वर्षांत भारतात

जैवइंधनाची मागणी खनिज तेलाच्या

तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत पोचेल,

असा विश्वास आज केंद्रीय रस्ते

परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री

नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित

करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या

इंडिया वायो-एनर्जी अँड टेक एक्स्पो

२०२४

उद्घाटन प्रसंगी



तेल अविव : हमासने ओलीस ठेवलेल्या इसाईलच्या नागरिकांची सटका करावी अशी मागणी करत ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या नातेवाडकांनी सोमवारी तेल

काही प्रमाणात याचा फटका बसला. सेबीच्या सदस्य असतानाही बँकेचे वेतन!

नवी दिल्ली, ता. २ : सेवी अध्यक्षा माधवी पुरी-वूच यांच्यावावत काँग्रेसने नवा गौप्यस्फोट केला आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत माधवी या सेवीच्या सदस्य असताना त्यांनी 'आयसीआयसीआय'कडून १६.६३ कोटी रूपयांचे वेतन घेतल्याचा दावा काँग्रेसने सोमवारी केळा. या वेतनापोटी आयसीआयसीआयला कोणता लाभ मिळाला. असा सवाल पवन खेडा यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले माधवी पुरी बुच या पाच एप्रिल २०१७ ते चार ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवीच्या पूर्णकालिक सदस्या होत्या. या कालावधीत त्यांनी १६.८० कोटी रुपये नियमित रक्कम आयसीआयसीआय वँक. आयसीआयसीआय प्रहेंशियलमार्फत वेतनापोटी घेतले व सेबीकडूनही वेतन मिळाले. हे वेकायदा असून, लाभाच्या

वाढेल. दरवर्षी खनिज तेलाच्या पदाचा विषय आहे. आयातीवर होणारा २२ लाख आयसीआयसीआयने कोटींचा खर्च व वायू प्रद्षण कमी सदस्यांना १६.८० कोटी रुपये वेतन होऊन त्याचा लाभ कृषी क्षेत्राला देण्याचे कारण काय, बँकेने यावावत होईल, असे प्रतिपादन गडकरी यांनी माहिती सार्वजनिक केली का, असे सवाल खेडा यांनी केला. नेमणुकीवरून पंतप्रधानांनाही सवाल केले.

'आयसीआयसीआय'चे स्पष्टीकरण

माधवी पुरी-बूच या ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांना कोणतेहीं वेतन अथवा कर्मचारी कल्याण योजनेचा फायदा दिलेला नाही, असे 'आयसीआयसीआय' बँकेने स्पष्ट केले. त्यांनी मुदतपूर्व निवृत्तीचा पर्याय स्वीकारला होता, असे 'आयसीआयसीआय' बँकेने स्पष्ट केले आहे.

बडतर्फ करा: खर्गे

केवळ मित्राच्या प्रेमाखातर सेबीच्या अध्यक्षपदी माधवी पुरी-बूच यांची नियुक्ती केल्याने गुंतवणुदारांचा विश्वास कमी झाला आहे. यामुळे बूच यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

| 9 | REQUEST | Shankarsheth r FOR PROPOSAL - | | - | | |
|---|--|---|-----------------------------------|---------------------|--|----------|
| Duration : 03/09/2024 T0 25/ 09/2024 till 02.30 pm Acceptance Details : 03/09/2024 T0 25/09/2024 till 02.30 pm Pre-Bid Meeting : 10/09/2024 at 11.00 am Technical tender opening date : 26/09/2024 till 03.00 pm | | | | | | |
| Tender No. | Department | Work description | Tender set price | Eastimate Amount | Earnest Money | Wo |
| 15-CE- 2024 | PMPML – Chief Mechanical Engineer | Selection of Eligible Bus Manufacture r to Design, Manufacture, Supply, Commission and Support of 12 Meter 200 CNG Non | 59,000/- (Inclusive of GST) | B2 Tender | 1,10,00,000/- (One Cr Ten lakhs only) | 7 Mor |

All relevant details of the procurement are available in Reguest For Proposal (RFF document. The RFP document is available & can be purchase online from www.mahatenders.gov.in. All subsequent notification, announcement, changes, extension

AC BRT buses

(Deepa Mudhol - Munde, IAS) Chairman & Managing Director Adv. No.: CE/17. Pune Mahanagar Pariyahan Mahamandal Lt







भारताच्या माननीय राष्ट्रपती









कार्यक्रम : मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ३.३० ते ५.०० वा. मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई

ः: स्वागतोत्सुक ::-

सी. पी. राधाकृष्णन मा. राज्यपाल, महाराष्ट्र

अंड. राहुल नार्वेकर मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा

मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र चंद्रकांत (दादा) पाटील नरहरी झिरवाळ

देवेंद्र फडणवीस

अजित पवार मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

डॉ. नीलम गोन्हे मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

विजय वडेट्टीवार मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा

एकनाथ शिंदे

मा. संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र

मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

अंबादास दानवे मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद

